



परिशिष्ट

आमचे RFQ/कोटेशन दि. २३ डिसेंबर, २०१५ चे परिशिष्ट

OCW मुख्यालय येथे दि. २८-१२-२०१५ रोजी घेण्यात आलेल्या खुल्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार, OCW RFQचे स्पष्टीकरण व परिशिष्ट सादर करत आहे. अर्जकर्त्याद्वारे त्याचा RFQमध्ये समावेश करण्यात यावा.:

संदर्भ कलम	RFQमधील तरतूद	स्पष्टीकरण/परिशिष्ट
कलम ३ पान २	बयाना = रु. ५०,०००	बयाना = रु. ३०,०००/- (रु. तीस हजार फक्त) राष्ट्रीयीकृत/शेड्युल्ड बँकेद्वारे जारी ऑरेंज सिटी वॉटर प्रा. लि. यांचे नावे नागपूर येथे देय धनाकर्षणाच्या (DD) स्वरूपात लिफाफा क्र. २ मध्ये 1जमाकारावा
कलम १३ पान ३	सुरक्षा अनामत रक्कम = रु.१,००,०००/-	सुरक्षा अनामत रक्कम: रु.८०,०००/- (रु. ऐंशी हजार फक्त) बयाना रक्कम सुरक्षा अनामत रक्कम म्हणून धरण्यात येईल व उर्वरित र.५०,०००/- करार करताना ऑरेंज सिटी वॉटर प्रा. लि. च्या नावे नागपूर येथे देय राष्ट्रीयीकृत/शेड्युल्ड बँकेद्वारे जारी धनाकर्षणाच्या (DD) स्वरूपात जमा करावी लागेल. वर्तमान टँकरमालकाची निविदा निवडली गेल्यास त्यांना पूर्वीच्या अर्थात २०१४ च्या OCW सहच्या निविदेची सुरक्षा अनामत रक्कम आणि रिटेन्शन रक्कम रूपांतरीत करून घेण्याचा पर्याय उपलब्ध राहिल. यासाठी वर्तमान टँकरमालकास OCWला लेखी संमती द्यावीलागेल.
कलम ९ पान २	संपर्क श्री सुहास चलखुरे mob: 9225419789	श्री. अमोल भांडारकर, टँकर मॅनेजर, दि. ५, ६ व ७ जानेवारी २०१६ रोजी अतुल इन्फोटेक येथे अर्जकर्त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी उपलब्ध राहतील.
कलम ३० पान ४ (नवे कलम)	कोटेशन सादर करण्याचे वेळापत्रक व पत्ता	अतुल इन्फोटेक बिल्डींग, आयटी पार्क, नागपूर (OCW मुख्यालयासमोर) अर्ज घेण्याची तारीख: ०५-०१-२०१६ व ०६-०१-२०१६, सकाळी १०:०० ते ५:०० या कार्यालयीन वेळेत व ०७-०१-२०१६ सकाळी १०:०० ते ३:०० या कार्यालयीन वेळेत.
कलम १६ पान ४	टँकर करारापासून ७ दिवसांचे आत सेवेत रुजू करावा लागेल.	टँकर कराराच्या दिवसापासून ७ दिवसांचे आत सेवेत रुजू करावा लागेल. मात्र सर्व वैधानिक पूर्तता व इतर अटी पूर्ण केलेल्या असल्यास जास्तीत जास्त १ फेब्रुवारी पर्यंतचा वेळ देता येईल.

सदर परिशिष्ट लिलाव दस्तावेजाचा अविभाज्य घटक आहे. लिलाव दस्तावेजातील इतर अति व शर्तीमध्ये कुठलाही बदल नाही.

अर्जकर्त्यांनी नोंद घ्यावी, ही विनंती.

Sd/-

मुख्य कार्यकारी अधिकारी  
ऑरेंज सिटी वॉटर प्रा. लि.

दि. २८-१२-२०१५

स्थळ: नागपूर

Orange City Water Pvt. Ltd.

Regd. Office: 4<sup>th</sup> Floor, Madhu Madhav Towers, Laxmi Bhuvan Square, Dharampeth, Nagpur – 440 010  
Admin Office: 2<sup>nd</sup> Floor, Supreme Tower, 18/2, IT Park, Behind VRCE Telephone Exchange, Nagpur – 440 022  
Tele: 0712-6669899, Email: info@ocwindia.com, Website: www.ocwindia.com, CIN No.: U41000MH2011PTC214422